

“छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी),” पुणे संस्थेच्या नाशिक, औरंगाबाद, लातूर, खारघर, नागपूर येथील कार्यालयीन इमारत बांधकामासाठी निधी वितरित करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग

शासन निर्णय क्रमांक: सारथी २०२३/प्र.क्र.२७/का.१४२५-अ

हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२

दिनांक: ०६ सप्टेंबर, २०२३

- वाचा - १) नियोजन विभाग शा.नि.क्र.: सारथी २०२३/प्र.क्र.३३/का.१४२५, दिनांक २९.०३.२०२३
- २) नियोजन विभाग शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.४०/का.१४२५, दिनांक २९.०३.२०२३
- ३) नियोजन विभाग शा.नि.क्र.: सारथी २०२३/प्र.क्र.३१/का.१४२५, दिनांक २९.०३.२०२३
- ४) नियोजन विभाग शा.नि.क्र.: सारथी २०२३/प्र.क्र.१४/का.१४२५, दिनांक १९.०४.२०२३
- ५) नियोजन विभाग शा.नि.क्र.: सारथी २०२३/प्र.क्र.३७/का.१४२५-अ, दिनांक २०.०६.२०२३
- ६) सारथी संस्थेच्या कार्यालयाचे पत्र क्रं.सारथी पुणे/स्थावर विभाग निधी मागणी/२०२३-२४/
७६७/२०२३-२४ दि.०४.०९.२०२३

प्रस्तावना -

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे या संस्थेच्या नाशिक, औरंगाबाद, लातूर, खारघर, नागपूर येथील कार्यालयीन इमारत बांधकामासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय-

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी, पुणे या संस्थेच्या नाशिक, औरंगाबाद, लातूर, खारघर, नागपूर या विभागीय कार्यालय, मुला-मुलींचे वसतीगृह व इतर बांधकामास व आराखड्यास वाचा येथील अ.क्र. १ ते ५ येथील शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

२. सारथी संस्थेच्या दि.०४.०९.२०२३ रोजीच्या पत्रान्वये उपरोक्त नमूद कार्यालय व मुला-मुलींचे वसतीगृह व इतर बांधकामासाठी एकत्रितपणे रु.५१.९४ कोटी इतका निधी मिळणेबाबत शासनास विनंती केली आहे. सदर मागणी करण्यात आलेल्या निधीचे वितरण खालीलप्रमाणे करण्यात येत आहे.

अ. क्र.	सारथी संस्थेच्या विभागीय/उपकेंद्र कार्यालयाचे नाव	प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय	सारथी संस्थेमार्फत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी निधीची मागणी
१	नाशिक विभागीय कार्यालय, व सदर कार्यालय परिसरातील मुला-मुलींचे वसतिगृह	शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.३३/ का.१४२५, दि. २९.०३.२०२३ व शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.४०/ का.१४२५, दि. २९.०३.२०२३	११.९४ कोटी
२	औरंगाबाद विभागीय कार्यालय	शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.३१/ का.१४२५, दि. २९.०३.२०२३	१०.०० कोटी
३	नवी मुंबई विभागीय कार्यालय, सदर कार्यालय परिसरातील मुला-मुलींचे वसतिगृह इ.	शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.१४ / का.१४२५, दिनांक १९.०४.२०२३ व शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.३७/ का.१४२५- अ दि. २०.०६.२०२३	१०.०० कोटी
४	लातूर विभागीय कार्यालय	शा.नि.क्र.: सारथी २०२३/ प्र.क्र.१५६/ का.१४२५- अ दि.२०.०७.२०२३	१०.०० कोटी
५	नागपूर विभागीय कार्यालय	नागपूर विभागीय कार्यालयाच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव उच्चाधिकार समितीसमोर सादर करण्यासाठी सा.बा.वि विभागाकडे सादर करण्यात आला आहे.	१०.०० कोटी
			एकूण रु.५१.९४ कोटी

२. “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” या या संस्थेच्या संस्थेच्या नाशिक, औरंगाबाद, लातूर, खारघर, नागपूर या विभागीय कार्यालय, मुला-मुलींचे वसतिगृह व इतर बांधकामासाठी होणारा खर्च हा खाली नमूद केलेल्या लेखाशीर्षातर्गत उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा.

मागणी क्रमांक- ओ-२

२२२५ अनुसूचित जाती- अनुसूचित जमाती, इतर मागस वर्ग व अल्पसंख्यांक यांचे कल्याण

०३ मागास वर्गाचे कल्याण

१०२ आर्थिक विकास

०१ “मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा-कुणबी” यांचे कल्याण

(०१) (०१) छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, (सारथी) (कार्यक्रम) (दत्तमत) (२२२५ F ५२९)

३५- भांडवली मत्त्याच्या निर्मिती करिता अनुदान

३. उक्त लखाशिर्षातर्गत होणाऱ्या खर्चाकरिता “मुख्य लेखा व वित्त अधिकारी”, (CAFO) “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” हे “आहरण व संवितरण अधिकारी”, राहतील तसेच व्यवस्थापकीय संचालक “छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे” हे “नियंत्रक अधिकारी” राहतील व “आहरण व संवितरण अधिकारी” हे नियोजन विभागास विहित मुदतीत “उपयोगिता प्रमाणपत्र” सादर करण्यास जबाबदार राहतील.

४. वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४८३७ दि.१७.०८.२०२३ अन्वये दिलेल्या मान्यतेच्या अनुषंगाने सदर शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०९०६१७००४५७८१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(विलास लाड)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा.उप मुख्यमंत्री (नियोजन) यांचे सहसचिव, मंत्रालय, मुंबई
२. मा.राज्यमंत्री (नियोजन) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
३. अपर मुख्य सचिव (सा.बां.वि) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
४. प्रधान महालेखापाल, महाराष्ट्र -१, (लेखापरीक्षा/लेखा अनुज्ञेयता), मुंबई
५. व्यवस्थापकीय संचालक, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे
६. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई/जिल्हा कोषागार अधिकारी, पुणे
७. सह सचिव/उप सचिव, नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
८. निवासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई
९. वरिष्ठ कोषागार अधिकारी, पुणे
१०. वरिष्ठ स्वीय सहायक प्र.स. (नियोजन) यांचे कार्यालय, मंत्रालय, मुंबई